

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ फेब्रुवारी, १९९०.

भारताचे संविधान.

क्रमांक एसजीएस. १५८६/७८/चौदा-ब.—भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि सध्या अस्तित्वात असलेले या सर्वधीचे सर्व नियम, आदेश व अनुदेश निष्प्रभावित करून याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन विभागातील निवडश्रेणी लघुलेखक, वर्ग दोन या पदावरील नियुक्तींचा विवादात्मक पुढील नियम करित आहेत :—

(१) संक्षिप्त ताबः—या नियमांना "निवडश्रेणी लघुलेखक (सेवाप्रवेश) नियम, १९९०" असे संबोधण्यात येईल.

(२) पदोन्नतीने नियुक्ती.—निवडश्रेणी लघुलेखकाच्या पदावरील नियुक्ती नियमित तत्वावर उच्चश्रेणी लघुलेखक हे पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून योग्यतेच्या अधीन राहून, ज्येष्ठतेच्या तत्वावर आणि उच्चश्रेणी लघुलेखकाच्या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही एवढी अखंड सेवा झालेल्या, योग्य व्यक्तींनी पदोन्नती करून करण्यात येईल.

(३) हिंदी व मराठी परीक्षा उत्तीर्ण.—ह्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीला, याबाबत विहित केलेल्या नियमांनुसार हिंदी आणि मराठी भाषा परीक्षा जर ती ह्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली नसेल तर किंवा तिला अशा परीक्षेत सूट मिळाली नसेल तर, उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

(४) सामाईक संवर्गः—निवडश्रेणी लघुलेखकाचा संवर्ग ह्या, सर्व मंत्रालयीन विभागांकरिता सामाईक संवर्ग असेल आणि या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्ती मंत्रालयीन विभागांच्या कक्षेत बदली होण्यास पात्र राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

म. द. करंदीकर,
शासनाचे उप सचिव